

महाराष्ट्र राज्य

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन शुद्धिपत्र, क्रमांक: शेअवि-२००८/प्र.क्र.१८७/११-अ

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.

दिनांक - २९ मे, २००९.

- वाचा :-** १) शासन निर्णय, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, क्र. शेअवि-२००८/प्र.क्र.१८७/११-अ, दि.५ ऑगस्ट, २००८
- २) शासन निर्णय, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, क्र.शेअवि-२००८/प्र.क्र.१८७/११-अ, दि.६ सप्टेंबर, २००८
- ३) दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,नागपूर यांचे दि.१६ जानेवारी, २००९ चे पत्र
- ४) कृषि आयुक्त,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे पत्र क्र.शेअवि-२००८/एमओयु/सां-८/४३/२००९, दि.५ फेब्रुवारी, २००९

प्रस्तावना :-

राज्यामध्ये दि. १५ ऑगस्ट, २००८ ते दि. १४ ऑगस्ट, २००९ या कालावधीमध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना उपरोक्त दि. ५ ऑगस्ट, २००८ व दि. ६ सप्टेंबर, २००८ च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित करण्यात आलेली असून दि. ६ सप्टेंबर, २००८ च्या शासन निर्णयान्वये सदर योजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामधील दंडात्मक व्याजाच्या अटीमध्ये सुधारणा करण्याची आणि वाहन अपघातामुळे मृत्यु झाल्यास वैध वाहन परवाना सादर करणे आवश्यक असल्याबाबतची नवीन अट घालण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन शुद्धिपत्र :-

शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग क्रमांक शेअवि-२००८/ प्र.क्र.१८७/११-अ, दि.६ सप्टेंबर, २००८ मधील अ.क्र.२३ (इ) (२) मध्ये सुधारणा करण्यात येत असून तो खालील प्रमाणे सुधारित स्वरूपात वाचावा.

अ.क्र.२३ (इ) (२) विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्रुटी बाबतचे पत्र किंवा दावा नामंजूर असल्यास त्याबाबतचे पत्र संबंधित अर्जदारास पोहोच करतील व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना देतील. **परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत उचित कार्यवाही न केल्यास तीन महिन्यापर्यंत दावा रकमेवर दरमहा ९ टक्के व त्यानंतर पुढे १५ टक्के व्याज देय राहिल.**

कृ.मा.प.

२. उपरोक्त दि. ६ सप्टेंबर, २००८ च्या शासन निर्णयामधील अ.क्र.२३ (इ) (७) नंतर अ.क्र. (८) खालील प्रमाणे नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे.

अ.क्र.२३ (इ) (८) " जर शेतकऱ्याचा मृत्यु वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना (Valid Driving License) सादर करणे आवश्यक राहिल."

वरील सुधारणा सादर योजना राज्यात सन २००८-०९ करिता कार्यान्वित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहतील.

हे शासन शुद्धिपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००९०५३०१६४००६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(ब. दि. उमाटे)
अवर सचिव

प्रति,

- १) मा.राज्यपाल महोदयांचे सचिव
- २) मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव
- ३) मा.उपमुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव
- ४) मा.मंत्री, कृषि व जलसंधारण यांचे खाजगी सचिव
- ५) मा.राज्यमंत्री, कृषि यांचे खाजगी सचिव
- ६) मा.मंत्री व राज्यमंत्री फलोत्पादन यांचे खाजगी सचिव
- ७) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ८) मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक
- ९) अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) प्रधान सचिव, गृह विभाग (अ. व सु.) मंत्रालय, मुंबई
- १३) प्रधान सचिव, (मदत व पुनर्वसन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १४) सचिव, कृषि मंत्रालय, भारत सरकार (कृषि व सहकार विभाग) कृषि भवन, नवी दिल्ली
- १५) सचिव, वित्त मंत्रालय, भारत सरकार (वित्त विभाग) (विमा) नवी दिल्ली
- १६) आयुक्त कृषि, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

- १७) अध्यक्ष, कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.,मिन्तल टॉवर्स, ११८बी विंग, ११ वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-२१
- १८) व्यवस्थापकीय संचालक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.,स्टर्लींग सिनेमा बिल्डींग, २ रा मजला, ६५, मझबान रोड, डी.ओ.१४, फोर्ट, मुंबई-४०० ००१.
- १९) व्यवस्थापक, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,१९ रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,बेलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ०३८
- २०) व्यवस्थापक, ओरियंटल इन्शुरन्स कंपनी लि., नागपूर प्रादेशिक कार्यालय, शुक्ला भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, नागपूर- ४४० ०१०
- २१) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- २२) सर्व संचालक/ सहसंचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
- २३) अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- २४) महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक,९ नगीनदास रोड, मुंबई-२३
- २५) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
- २६) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
- २७) विमा संचालक, म्हाडा इमारत, १ ला मजला, बांद्रा (पूर्व), मुंबई
- २८) महासंचालक, माहिती आणि जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
- २९) मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
- ३०) सर्व जिल्हाधिकारी
- ३१) सर्व तहसीलदार
- ३२) सर्व विभागीय कृषि सहसंचालक, महाराष्ट्र राज्य
- ३३) सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी/ सर्व उप विभागीय कृषि अधिकारी/ सर्व तालुका कृषि अधिकारी/ कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद
- ३४) सहसचिव/ सर्व उपसचिव/ अवर सचिव/ कक्ष अधिकारी, कृषि व पदुम विभाग (कृषि उपविभाग), मंत्रालय, मुंबई
- ३५) मंत्रालयातील इतर सर्व विभाग, मुंबई
- ३६) निवड नस्ती, ११-अ